

lesen) MBh. 1, 5792. निघातपिष्यन्मुधि यातुधानान् BHATT. 2, 21. — intens. निर्घनिघ्नत् *schleudernd* RV. 1, 53, 5.

— अभिनि 1) *anstecken, anspiessen* RV. 1, 162, 11. — 2) *schlagen auf*: अन्योऽन्यमभिनिघ्नता शराणाम् R. 6, 81, 25. ड्रुन्भीन् *die Trommeln* R. ed. Bomb. 3, 30, 27. *einbauen auf* MBh. 1, 2489. गद्या 5, 1828. HARIV. 13173. °घ्नन्त् mit passiver Bed.: प्रतेदिन *geschlagen werdend* MBh. 3, 332. यथा शैलस्य मरुतः शैलेनैवाभिनिघ्नतः 4, 1424 nach einer von NILAK. erwähnten Lesart. — 3) *partic. °कृत* Bez. eines Svarita, der sonst °कित heisst, AV. PRĀT. 20, 4. 10. Comm. zu 8.

— उपनि *stecken an, bei*: मेथोम् ÇAT. Br. 3, 5, 21. KĀT. Ç. 8, 4, 7. — परिणि P. 8, 4, 17. 1) *umstecken*: शङ्कुभिः ÇAT. Br. 13, 8, 4, 1. — 2) *schlagen*: उरांसि परिनिघ्नत्यः (so beide Ausgg.) MBh. 3, 12261.

— प्रणि P. 8, 4, 17. Vop. 8, 22. 9, 7. 1) *zu Grunde richten, zu Nichte machen*: कामान् MBh. 5, 770. mit gen. P. 2, 3, 56. Schol. ब्रह्मद्विषस्ते प्रणिहन्मि BHATT. 2, 35. 8, 121. unbestimmt ob gen. oder acc. Spr. (II) 4680. — 2) *stärker senken*: die Hand VS. PRĀT. 1, 124. *tiefer als* Anudatta *sprechen* 4, 137. — 3) *partic. °कृत* = द्विष्ट, प्रतिस्खलित und बद्ध MED. t. 207.

— प्रतिनि *einen Streich führen gegen*: वृत्रस्य पद्भ्येन नि त्वं प्रत्यानं जघन्थि RV. 1, 52, 15. अन्धके प्रतिनिकृते MBh. 7, 6726.

— विनि 1) *schlagen* MBh. 1, 4982. अर्हिसकानि भूतानि दपडेन 13, 5568. परस्परं विनिघ्नत्यः R. 1, 9, 16 (17 GORR.). करेण कण्डुकम् BHĀG. P. 8, 12, 21. शीर्षाणि 10, 44, 43. *niederschlagen*: महास्त्राणि MBh. 6, 2674. *uneig.*: मनोसि नः 12, 395. — 2) *erschlagen, erlegen, tödten* MBh. 1, 525. 2246. 2837. 2, 867. 4, 364. HARIV. 13629. R. GORR. 2, 28, 8. 5, 78, 6. 6, 30, 38. KĀM. NĪTRIS. 7, 2. 15, 37. Spr. (II) 1421. 7092. BHĀG. P. 4, 26, 10. — 3) *zerstören, zu Grunde richten, zu Nichte machen* VARĀH. BRH. S. 4, 13. 6, 10. 33, 22. 39, 5. 104, 59. तूस्तानि Vop. 21, 17, v. l. मायाम्, तमः MBh. 3, 12155. तृक्षाम् Spr. (II) 379. श्लेषमाणम् 1992, v. l. — 4) *partic. °कृत* a) *niedergeschlagen*: शक्ति MBh. 6, 3678 (°कृता ed. Calc.). *getroffen, berührt*: उत्कया शिखिना वागस्त्यः VARĀH. BRH. S. 12, 21. — b) *erschlagen, getötet, geschlachtet* MBh. 1, 1474. 3, 2546. 4, 362. 5, 7095. 15, 368. HARIV. 4049. R. GORR. 2, 91, 19. 3, 27, 12. 72, 28. 4, 7, 23. 12, 6. 37. 5, 56, 122. MĀRĀT. 173, 17. Spr. (II) 3694. 7419. MĀR. P. 127, 25. BHĀG. P. 6, 9, 54. 7, 2, 1. — c) *zu Grunde gerichtet, zu Nichte gemacht*: ऋषिपुरोग VARĀH. BRH. S. 104, 43. तमम् MBh. 1, 85. आशा so v. a. *nicht befolgt* R. 5, 21, 11.

— संनि *losschlagen auf* Jmd HARIV. 12538. *erschlagen* MBh. 6, 5549. 7, 5816. 8, 4556. — *partic. °कृत* 1, 8300 fehlerhaft für °कित, wie die ed. Bomb. liest. Vgl. संनिकृती fg.

— निम् 1) *weg-, hinausschlagen; verjagen, wegschaffen; vernichten*: वृत्रमद्भः RV. 1, 80, 2. वृत्रस्य त्विषीम् 10. 101, 1. 116, 21. तैत्रौ राष्ट्रस्य AV. 5, 19, 4. मञ्जानम् 12, 5, 70. *die Augen ausschlagen* 19, 50, 1. NĪR. 12, 14. Zähne ÇAT. Br. 1, 7, 4, 7. 1, 4, 17. गर्भम् 9, 5, 4, 62. 14, 9, 4, 22. PĀNĀV. Br. 19, 4, 10. fg. *erschlagen*: कंसं यो निर्घान KHANDOM. 160. statt निर्घानुः MBh. 8, 849. BHĀG. P. 4, 14, 34. 6, 9, 18 lesen die Bomb. Ausgg. richtiger निघ्नम्. निर्हृत्य RĀGĀ-TAR. 5, 432 wohl fehlerhaft für निर्हृत्य. — 2) *loswerfen auf* (mit gen. wie auch sonst bei Verbis des Zielens): मृकृते

निर्मृगस्य वर्धर्षधान RV. 5, 32, 3. — Vgl. उत्कानिर्कृत unter उत्का, निर्घात fg. und अर्निकृत. — *caus.* 1) *निर्घातयति herausschaffen*: शतयम् Suçr. 1, 100, 12. 102, 9. — 2) *umbringen*: स्पथीर्निर्घातयेत्सर्वान् (so ed. Bomb.) MBh. 1, 5792.

— अतिनिम् *übermäßig auseinanderziehen*: den Svarita RV. PRĀT. 3, 18.

— अधिनिम् *vertilgen von*: निरिन्द्रं भूम्या अघिं वृत्रं जघन्थ RV. 1, 80, 4.

— परिनिम् *ausstreiben*: यदैषां कृदि तदैषां परि निर्घाति AV. 3, 2, 4.

— विनिम्, *partic. विनिर्कृत vernichtet* AV. 7, 52, 2.

— परा 1) *wegschleudern, umstürzen*: स्थिरम् RV. 1, 39, 3. 5, 56, 3. वृत्रम् 4, 16, 7. *abschlagen*: den Kopf 6, 26, 3. पराकृनेद्वैणिवराङ्गभूषणम् MBh. 8, 812. — 2) *betasten*: पद्दो ऽप्रुद्धाः पराङ्गुः VS. 1, 13. ÇAT. Br. 1, 1, 2, 12. सोमम् 3, 3, 2, 9, 4, 1. — 3) *partic. °कृत* = अघिद्वि MED. dh. 28. a) *ab-, weggeschlagen, vertrieben*: पयोदा वायुवेगपराकृताः MBh. 3, 12889. दैवं मत्वौरुषपराकृतम् R. GORR. 2, 20, 28. *abgewandt*: कटाक्षपराकृतं वदनपङ्कजम् MĀLĀT. 140, 15. — b) *im Widerspruch stehend*: परस्परं AK. 1, 1, 5, 20. H. 265. — Vgl. पराकृति.

— परि, *wann das न der Wurzel in ण übergeht* P. 8, 4, 22. fg. 1) *umwinden*: भोगैः KĀT. 13, 4. ÇĀK. Ç. 16, 18, 14. — 2) *ersticken*: das Feuer ÇAT. Br. 10, 5, 2, 6. — 3) *pass. einen Wandel erfahren*: प्रकृतिः सा मम परा न क्वचित्परिकृत्यते (प्रति° ed. Bomb.) MBh. 13, 6329. *sich legen, vergehen*: उत्साकः परिकृत्यते Spr. (II) 3769, v. l. für परिकीयते. — *Statt परि बाधो ज्ञकी मृधः* RV. 8, 45, 40 ist परिबाधो zu vermuthen. — 4) *partic. °कृत* ÇĀK. 69, 12 (v. l. प्रतिकृत) und Gtr. 5, 13 fehlerhaft für °कृत (so Gtr. bei HARV.). — Vgl. परिघातिन् und उपपरिकृत्.

— अभिपरि *rings umfassen, bewältigen*: प्रनापतिं मृत्युः ÇAT. Br. 10, 4, 4, 1.

— प्र, *wann das न der Wurzel in ण übergeht* P. 8, 4, 22. fg. VĀRT. 1 zu 2. Vop. 8, 22. 9, 7. 10. *schlagen*: den Soma RV. 9, 69, 2. तुषान् ÇAT. Br. 1, 1, 4, 21. उरः (eines Andern) कठोरमुष्टिना BHĀG. P. 3, 19, 15. mit gen. P. 2, 3, 56. *losschlagen auf*: पुनः TBa. 3, 8, 4, 1. ÇAT. Br. 3, 8, 4, 15. 4, 6, 8, 7. प्रजघ्निरे ohne obj. MBh. 8, 1206. प्राधानिषत रतांसि येन getötet wurden BHATT. 9, 102. अप्रघ्नत्यः (घ्रापः) etwa nicht weiter treibend ÇAT. Br. 13, 8, 4, 4. — *partic. प्रकृत* = अघिद्वि TRĪK. 3, 3, 214. = व्युत्पन्न = तुषा H. 343. MED. t. 121. HALĀJ. 2, 197. = वितत MED. *geschlagen, getroffen*: ऋथनराष्ट्रकुञ्जर MBh. 8, 1210. इषुभिः 7, 3236. प्रकृतस्य मया तस्य लाङ्गुलेन मदागिरेः R. 5, 56, 42. अनेकप्रकृतं चक्रम् HARIV. 18040 (अनेकमकृतं die neuere Ausg.). *angeschlagen*: Trommel u. s. w. MED. 65. RAGH. 19, 14. KATHĀS. 10, 171. 107, 49. 109, 152. 118, 39. *zerhauen, zerschlagen*: गदा BHĀG. P. 10, 72, 38. तुरप्रकृततनुत्र Spr. (II) 6519. *angehauen oder abgehauen*: चन्दनतरुः पराप्रकृतः 401. तेत्राध्यप्रकृतम् so v. a. ungepflügt H. 940. *erschlagen* KĀM. NĪTRIS. 13, 68 (vgl. 78). PĀNĀV. 4, 3, 117. n. Schlag: जङ्गा° gaṇa अलघ्नूतादि zu P. 4, 4, 19.

— Vgl. प्रकृषण, प्रकृन्, प्रकृत्स्व fg. — *desid.*: एतेनास्माहोकात्प्रजिघोसन्वजेत ÇĀK. Ç. 16, 22, 10 wohl fehlerhaft für प्रजिगोसन्.

— अभिप्र *überwältigen* RV. 6, 46, 10. स्वप्नेन शरीरम् ÇAT. Br. 14, 7, 4, 12. *partic. °कृत verwundet*: Baum Suçr. 1, 327, 4 (अभिहित v. l.).